

# मासिक पाणी बाबत माझे मत



माझा नाव: .....

मासिक पाळी  
शारिरीक वाढीचाच  
एक भाग आहे.

जीवन एक  
आनंदायी  
प्रवास आहे

मासिक पाळी  
जीवनातील एक  
महत्वाचा  
टप्पा आहे.

शरीयत होणा-या  
बदलांचा  
सिवकार करणे  
गरजेचे आहे.



वय वाढणे ही  
एक नैसर्जिक  
प्रक्रिया आहे.

## पौंगंडावळ्या

- ★ मुख्यत्वे वयाच्या १० ते १४ वर्षां दरम्यान मुली आणि मुलांमध्ये वाढत्या वयायोबत शारिरिक बदल घडुन येतात.
- ★ या बदलात आवगिक बदलांचा सुधादा अंतर्भाव होतो.
- ★ मासिक पाळीच्या बाबतीत घाबरून जाऊ नये.
- ★ मासिक पाळी म्हणजे सर्वसाधारणपणे गर्भाशयातील निरोगी रवतावा योनीमार्गातुन स्राव होणे.
- ★ ही पाळी ३ ते ७ दिवसापर्यंत येत असते.
- ★ बहुतेकवेळा २८ ते ३० दिवसाच्या अंतराने पाळी येते. गरेंदरपणाच्या काळात इत्रियांना पाळी येत नाही, प्रसुती नंतर पाळी पुऱ्ह्या सुरु होते.
- ★ बहुतेक मुलीमध्ये वयाच्या ११ ते १४ वर्षां दरम्यान मासिक पाळीस सुखवात होते.


**प्रत्येक महिलेला  
मासिक  
पाळी येतेच**

## मासिक पाळी येण्याची कारणे (प्रक्रिया)


मुलीच्या व स्त्रियांच्या बिजाशयामध्ये हजारो स्त्रीबीजे असतात. प्रत्येक महिन्यात यापैकी एक स्त्रीबीज दोन पैकी एका बिजाशयातुन बाहेर पडते आणि हे बीज गर्भाशयाच्या वरील बाजुस असण्याच्या बीजवाहक नलिकेतुन पुढे सरकते. बिजाशयातुन बीज बाहेर येण्याच्या क्रियेला स्त्रीजननपेशी बाहेर येण्याची क्रिया असे म्हणतात. जेव्हा हे स्त्रीबीज नलिकेतुन पुढे सरकत असते तेव्हा गर्भाशयामध्ये लहान रक्तवाहिन्यांचे मऊ अस्तर तयार होते. स्त्रीबीजाचा पुरुष शुक्राणुशी संयोग झाल्यास गर्भ तयार होण्यास सुरुवात होते आणि बाळाच्या पोषणासाठी हे अस्तर उपयुक्त ठरते. अन्यथा हे अस्तर आवश्यकता नसल्यामुळे योनीमार्गातुन हळूहळू बाहेर पडते. अशा रक्तस्राव होण्याच्या या संपुर्ण प्रक्रियेला मासिक पाळी असे म्हणतात.

बाळाच्या  
पोषणासाठीचे  
अक्षतंक तुटल्यामुळे  
होणा—या  
रक्तदर्शगावासा  
मासिकपाळी आली  
असे म्हणतात.

### आपले प्रजनन अवयव



### मासिक पाळीचे चक्र



★ तुम्हाला मासिक पाळी सुरु आहे का?  
होय/नाही

★ जर उत्तर होय तर केवळ सुरु झाली?

★ तुमच्या मते मासीक पाळी येणे ही चांगली बाब आहे का?

मासीक  
पाळीविषयी जाणुन  
घेतल्यास त्या  
विषयाशी  
जुळवून घेणे  
सोये होते.

तुम्हाला थोबद्दल  
काय वाटते?

.....  
.....  
.....  
.....  
.....

मासिक पाळी  
जरी अस्वस्था  
करणारी त्रासदायक  
आणि आश्वर्यकारक  
बाब असली  
तरी तीच्याशी विविध  
मागाने सहज  
जुळवून घेता येते.

## दिनार्थिका

### सप्टेंबर

रवि सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनि

							१
२	३	४	५	६	७	८	
९	१०	११	१२	१३	१४	१५	
१६	१७	१८	१९	२०	२१	२२	
२३	२४	२५	२६	२७	२८	२९	
३०							

तुमच्या नेहमी लक्षात  
राहते का की,  
मागील महिन्यात  
मासिक पाळी  
कोणत्या तारखेला  
आली होती? .....

.....

.....

एषादया मुलीची  
मासिक पाळी  
र्याविक तारखेला  
आली नसेल तर  
ती साधारण  
बाब आहे.

मासिक पानी दरम्यान होणारा  
शारीरिक त्रास

पायात  
गोळे येणे

डोके दुखणे

चक्कर येणे

वेदना होणे

कृतनामध्ये सूज येणे,  
वेदना होणे

वजन वाढणे

अंगावर  
सूज येणे

हातापायांवर  
सूज येणे

खाण्याची  
इच्छा कमी  
जास्त होणे.

याला घाबरायचे नाही बरंका!

## आवश्यकता असेल तर काळजी घ्या.

### ★ आराम करा


- ★ ओटीपोट दुखत असेल तर प्लास्टीकच्या बाटलीत गरम पाणी घेतून कापड गुंडाळून आटी पोटावर ठेवा.
- ★ मिठावा वापर कमी करा., पालेआज्या, कच्च्या आज्या, केळी, उपलब्ध फळे आणि पदाथरचि सेवन करा.
- ★ पालकची आजी, अकूची पाने खतवाळीसाठी उत्तम आहेत.ती ख्वा, सोबतच भरपूर पाणी प्या.
- ★ वरील उपायामुळे काढी फरक पडला नाही तर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.






मौज करा,  
विश्वासू  
व्यक्तीसोबत  
मनातील गोष्टी सांगा  
जेणेकरून योव्या  
सल्ला देतील.

एकटे वाटुन न  
घेता मनाला  
आनंद देणारे  
छंद जोपासा




आनंदी याहा  
हसतमुख रहा  
मित्र मैत्रिणीना भेटा.



## मासीक पाळीदरम्यान करावयाचे व्यायाम .....

दिर्घ श्वास घ्या... आपण जगण्यासाठी श्वास घेतो पण ते छेटे असतात. व्यायाम करताना मात्र दिर्घ श्वास घ्यावा. त्यामुळे आपल्याला आरामदारी वाटते. श्वसन करताना एकाबृतेने केले पाणीजे. शांत जानी आरामात डोळे मिटुन बसा. आजुबाजुला काय चालले आहे ते ऐका. छाती भरून दिर्घ श्वास आत बाहेर घ्या. एका मिनिटापर्यंत असे १२ वेळा करा. आता हल्लुहल्लु दिर्घ श्वास घ्या. श्वास आतमध्ये १० सेकंद ठेवा आणि मग बाहेर सोडा असे १० वेळा करा, तुम्हाला आरामदारी वाटेल.



मासीक पाळी  
दरम्यान सैल  
आणि आरामदारी  
कपडे वापरावेत.

## स्वच्छतेच्या सर्वांिी

- ★ मासिक पाळी ठ्याविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा येते तेच्छा आरोग्यासाठी स्वच्छता पाळणे आवश्यक आहे.
- ★ दिवसातुन किमान एकदा अंघोळ कर्यावी.
- ★ अंतर्वर्षात्रे आणि घामाने भिजलेले कपडे नियमित बदलावेत.
- ★ सुती कपडवाचा वापर कर्यावा.
- ★ लघवी झात्यानंतर तसेच शौचलयाचा वापर केल्यानंतर स्वच्छ पाण्याने जननांनो धुवावीत.
- ★ शौचलयाचा वापर करणे आवश्यक आहे.
- ★ दोन्ही मांडयामधील जागा नेहमी कोरडी ठेवावी अन्यथा व्रण उठण्याची तसेच दुर्घटी येण्याची शक्यता असते.
- ★ सॅनटरी पैंड किंवा कापडाच्या घड्या दर दिवशी किमान ३ ते ४ वेळा बदलाव्यात तसेच प्रत्येक वेळी हात स्वच्छ धुवावेत.
- ★ अंतर्वर्षा खराब झाले असतील तर ते तवित बदलावेत.
- ★ स्वतः: वापरलेल्या सूती कापडाच्या घड्या जरी धुतल्या असतील तरीसुधा इतरांना वापरण्यास देऊ नयेत किंवा त्याचे वापर नये.

मासिक पाळी  
दरम्यान रक्तस्राव  
शोषण्यासाठी सॅनटरी  
पैंड किंवा सूती  
कापडाच्या घड्यांचा  
वापर कर्यावा.

## सॅनेटरी पॅड किंवा नॅपकीन हे काय आहे?

- ★ मासिक पाळीमध्ये एकदा वापरल्यानंतर फेकून देण्यासारखे असतात. आणि त्याची विल्हेवाट लावता येते.
- ★ सॅनेटरी पॅड किंवा नॅपकीन आपल्या ग्रावातील आशा कर्सकर्ती अंगणवाडी ताई, बचत गट तसेच औषधी दुकान, किरणा दुकान येथून मिळतू शकता.

### पॅड वापरण्याची पद्धत

- ★ पाकीटातून काढल्यानंतर विकटपटटीचे आवरण काढून पॅड तुमच्या अंतरवस्त्राला विटकवता येते.

#### वापरण्याची पद्धत



★ मासिक पाळीच्या दरम्यान काही मुली  
कपडयाचा सुध्दा वापर करतात. तेण्हा केवल सुती  
कपडाच वापरावा.

- ★ कापड दुमडून आंतरवस्त्रात ठेवणे किंवा कमरेला  
दोन्याने बांधून गुप्तांगावर पसरून ठेवणे हे कापड धूतून  
पूऱ्हा वापरता येते. मासिक पाळी दरम्यान दोन पेक्षा जास्त  
सुती कपडयांच्या घडयाचा वापर करावा. तसेच प्रत्येक कापड  
केवल दोन ते तीन मासिक पाळीच्या चक्रापर्यंत वापरयेते.
- ★ एकदा वापरलेल्या कपडयाच्या घडया साबण लावून स्वच्छ  
वाव्यात आणि कडक उन्हात वाळत बाळवाव्यात.



थु

सॅनिटरी पॅड  
किंवा कपडयाच्या  
घडया करून स्वच्छ  
सुरक्षित, आणि  
कोरड्या जागी  
ठेवाव्यात.

## विट्ठेवाट.....

मासिक पाळी दरम्यान एकदा वापरलेले सॅनिटरी यंड किंवा नॅपकीन तसेच सुती कपड्याच्या घड्यासुध्दा जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळी करून मातीत गाडाच्यात, अथवा कवरापेटीत किंवा हलकेसे पाण्याने धुतून पिलून जाळून टाकावे. नंतर स्वच्छ पाण्याने व साबणाने छात धुवावे.



सॅनिटरी नॅपकीनला काढ ठेवा



कागदाती  
गुंडाळीला  
जमिनीत गाडा.



कागदात्या  
गुंडाळीला  
कवरापेटीत  
टाका.



कागदात्या  
गुंडाळीला  
जाळून टाका.



नॅपकीनीली विट्ठेवाट  
लावल्यावर छात साबण आणि  
पाण्याने स्वच्छ धुवा.

तुमच्या व्यक्तीमत्त्वाच्या विकासासाठी  
स्वतःला ओळखवा आणि आत्मविश्वास वाढवा.....

- ★ तुम्हाला तुमची स्वप्रतिमा माहित आहे कां?
- ★ तुम्ही जसे आहात तसा स्वतःचा स्वीकार करा.
- ★ तुमच्या सारख्ये दुसरे कोणीच नाही.
- ★ स्वतःची इतरांशी तुलना करू नका.
- ★ अभिमानाने चाला.
- ★ तुमच्यातील चांगले गुण आणि विशेषतः चांगल्या गुणांच्या वाढीकडे लक्षा द्या.
- ★ तुमची हुशारी आणि कौशल्या याचा उपयोग करा.
- ★ इतरांना मदत करा.



भी कशी  
आहे ? .....

.....  
.....  
.....

## लक्षात घ्या ...

१. मासिक पाळी येणे ही सर्वसाधारण बाब आहे.
२. मासिक पाळीच्या काळात काही मुलीचा स्वभाव लहूरी होतो.
३. काही मुलींना पाळीमध्ये रवताच्या गाठी पडतात.
४. काही मुलीच्या वेहच्यांवर पुरळ उठतात.
५. काही मुलींना अंगावर पांढऱे जाते.
६. काही मुलीच्या ओटीयोटात दुखते.
७. काही मुलींना दर महिन्याला नियमित पाळी येत नाही.
८. बहुतेक मुलींना मासिक पाळीच्या काळात दोन ते तीन दिवस रवतस्त्राव तो तर काही मुलींना पाव ते सात दिवस होतो.
९. मासिक पाळीत जर का सात दिवसा पेक्षा जास्त रवतस्त्राव होत असेल तसेव पांढऱ्या स्त्रावाला दूर्गंधी किंवा पिवळसरपणा असेल तर डॉकटरांवा सल्ला घेणे.
१०. साधारणतः मुली आणि महिलांना मासिक पाळीच्या कालावधी दरम्यान एक कप या प्रमाणात रवतस्त्राव होतो.

बाहेर  
जाताना  
सॅनिटरी पॅड  
सोबत ठेवा



या गोष्टी  
समजून करु शकतो.....

१. मठिला आणि मुलीच्या आयुष्यात मासिक पाळी येणे ही एक बैसर्गिक प्रक्रिया आहे.
२. मासिक पाळी हा कोणत्याही प्रकारचा आजार नसून आपल्या प्रजनन प्रक्रियेशी संबंधीत प्रक्रिया आहे.
३. खरे पाहता मासिक पाळी दरम्यान मठिला आणि मुली अशुद्ध नसतात. त्या खेळात आग घेऊ शकतात. पुजा करु शकतात, लोणवं बनवू शकतात, एकमेकांना स्पर्श करु शकतात एकत्र बसून जेवण करु शकतात. मुली शाळेत जाऊ शकतात.
४. एकंदरीत मासिक पाळी बाबत कोणत्याही शंका असल्यास मुलीनी आपल्या पालकांबरोबर आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या आवंडांबरोबर तसेच नातेवार्डक आणि शिक्षकांबरोबर चर्चा करून समजून घ्यावे.

माझे मत (नोटका)